



12th September, 2025

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400001
BSE Scrip Code: 512455

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400051
NSE Symbol: LLOYDSME

**Sub: Intimation of Publication of Newspaper Advertisement for “Saksham Niveshak”
100-Day Investor Awareness Campaign.**

Dear Sir/Madam,

Pursuant to the requirements of Regulation 30 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("**Listing Regulations**"), we wish to inform you that the Company has published advertisements in the newspapers *Business Standard* (English – All Editions) and *Navrashtra* (Marathi Daily) on 12th September, 2025. These advertisements relate to the initiation of a 100-day campaign titled “**Saksham Niveshak**” by the Investor Education and Protection Fund Authority (“**IEPFA**”), Ministry of Corporate Affairs. Copies of the published advertisements are enclosed herewith.

The said advertisement is also available on the Company’s website at www.lloyds.in

The same may please be taken on record and suitably disseminated to all concerned.

Thanking you,
Yours Sincerely,

For Lloyds Metals and Energy Limited

Akshay Vora
Company Secretary
Membership No.: ACS43122



Encl.: as above.

Lloyds Metals and Energy Limited

R/O: Plot No: A 1-2, MIDC Area, Ghugus,
District Chandrapur – 442505, Maharashtra, India.
W www.lloyds.in | **E** investor@lloyds.in
CIN: L40300MH1977PLC019594

Corporate Office:

A-2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg,
Lower Parel (West), Mumbai – 400013, Maharashtra, India.
C/O No.: +91-22-62918111 | **R/O No.:** +91-8411965300

India pledges \$680 mn package for Mauritius

ARCHIS MOHAN
New Delhi, 11 September

In its continuing efforts to sustain its influence in the Indian Ocean Region (IOR) amid an expanding Chinese footprint, India on Thursday pledged \$680 million special economic package for Mauritius, including \$25 million budgetary assistance for 2025-26 (FY26).

After the delegation-level talks between Indian and Mauritian officials, led by the prime ministers (PMs) of the two countries, PM Narendra Modi said the two nations are working to enable bilateral trade in local currencies following successful launch of UPI and RuPay cards in Mauritius.

Modi said India is committed to protect the exclusive economic zone (EEZ) of Mauritius in the Indian Ocean. India's assistance, in the form of grants and lines of credit, also includes support for development and surveillance of the marine protected area of the Chagos archipelago, which houses a US-British airbase on the island of Diego Garcia.

The Mauritian PM, Navinchandra Ramgoolam, urged Indian business to invest in his country as Mauritius has preferential access to markets in Africa. He pointed out that Mauritius is a member of the African Union, Southern African Development Community (SADC), and the Common Market for Eastern and Southern Africa (Comesa), and has several double taxation avoidance agreements (DTAAs) from "which Indian business people can also benefit, it will be a win-win situation".

Indian and Mauritian delegations also signed seven agreements to strengthen bilateral ties after their talks led by the Indian PM and his Mauritian counterpart in Varanasi, the Lok Sabha constituency of



Prime Minister Narendra Modi with his Mauritius counterpart Navinchandra Ramgoolam during a bilateral meeting in Varanasi on Thursday

PHOTO: PTI

Modi. Ramgoolam is on an eight-day state visit to India along with six of his cabinet ministers. The visit began on September 9. A key feature of India's assistance and economic package will be aimed at augmenting maritime security and defence preparedness to safeguard the waters around that country.

India will also help Mauritius in the surveillance of the Chagos marine protected area. As a result of its recent treaty with the UK, Mauritius now has a much larger EEZ to protect and secure its interest, and India is a preferred partner in this pursuit, India's Foreign Secretary Vikram Misri said at a briefing later in the day.

Modi, in his remarks after the delegation-level talks, congratulated Ramgoolam and the people of Mauritius on the conclusion of the Chagos agreement, terming

it a "historic victory" for the island nation's sovereignty. "India has always supported decolonisation and the full recognition of Mauritius' sovereignty," he said.

The UK ceded sovereignty of the Chagos Islands to Mauritius in May, but retained control of the military base under a 99-year lease. The marine protected area, where commercial fishing is banned, is one of the world's largest. Ramgoolam sought India's help in surveillance of the "vast EEZ" as his country lacked the capacity. He said Mauritius wants vessels with its flags to patrol the area. The British offered us a vessel, but we said we will take one from India because symbolically it would be better, Ramgoolam said at the joint media briefing with Modi. He said the DTAA between the two countries could be improved.

Tamil Nadu govt seals deals worth ₹24,307 cr at Hosur investor meet

SHINE JACOB
Chennai, 11 September

The Tamil Nadu government on Thursday said it had secured investment deals worth ₹24,307 crore during an investors' meeting in Hosur, which, once realised, would have the potential to generate 49,353 jobs across sectors like renewable energy (RE), defence, footwear, and aerospace.

Major investment promises include a ₹5,000 crore solar cell manufacturing unit by Zetwerk, and a ₹850 crore defence electronics unit by DCX Systems Ltd, in partnership with

Israel's IAI-ELTA Systems. As many as 92 investment memoranda of understanding (MoUs) were signed as part of the TN Rising investment meeting in Hosur. Chief Minister (CM) MK Stalin was present at the event.

"When we came to power four years ago, we set a goal of achieving a \$1 trillion economy by 2030. Industrial growth is the best way to reach this target. Now, the Tamil Nadu growth story stands at 11.19 per cent economic growth, and is poised to

grow further," Stalin said. The CM recently visited Germany and the United Kingdom where he signed 33 MoUs worth ₹15,516 crore, a proposed investment with potential to create 17,613 jobs. Out of the total investments, 53 MoUs worth ₹23,303 crore came under the industries department, while the remaining 39 MoUs, valued at around ₹1,003 crore, were in the domain of the MSME department.

Among the firms, Zetwerk

THE INVESTMENT CAN GENERATE 49,353 JOBS ACROSS SECTORS LIKE RE, DEFENCE, FOOTWEAR, AND AEROSPACE

ACCENT REGION

RAJASTHAN

State to boost funding in auto, defence via subsidies

ANIL SHARMA
Jaipur, 11 September

The Rajasthan government is aiming to push investment in sectors such as auto, electric vehicle (EV) components, defence and drones, through subsidies under the Rajasthan Investment Promotion Scheme (RIPS) 2024, according to a state industries department official.

The objective of the policy is to incentivise investment in various sectors, and it will offer standard, add-on, and customisable packages of financial and non-financial benefits to eligible enterprises across the state.

"For auto and EV sectors, the state is offering a subsidy of up to 50 per cent, while for defence and drone sectors, the subsidy being offered is up to 45 per cent. The scheme also offers investors

to choose between state goods and services tax (SGST) reimbursement, turnover-linked incentives and capital subsidy, which allows companies to maximise incentives based on their business models. With these incentives, Rajasthan will strengthen its position as a prominent destination for investment and boost employment opportunities in these sectors," the official said.

He added that incentives for 2,351 projects have been approved since October 2024, when RIPS was launched by Chief Minister Bhajan Lal Sharma.

In 2024-25 (FY25), the industries department disbursed its highest-ever incentives worth ₹765 crore under RIPS, approximately a 294 per cent jump from the disbursement of ₹261 crore worth of incentives in FY24.

UTTAR PRADESH

Over 100 global companies eyeing big-ticket investments

VIRENDRA SINGH RAWAT
Lucknow, 11 September

At least 100 Fortune 500 and other leading global firms have expressed an interest in investing in Uttar Pradesh (UP) as the state makes a bid to attract big-ticket investments with an eye on becoming a one-trillion-dollar economy by 2030.

The state has been trying to attract investments from Fortune 500 and Fortune India Next 500 companies across sectors such as telecom, energy, retail, insurance, banking and financial services.

Published by the Fortune magazine, Fortune 500 is an annual list ranking the top 500 largest companies in the US by revenue, while Fortune India's Next 500 is an annual ranking of India's largest

emerging companies.

The Yogi Adityanath-led government is positioning UP as a preferred investment hub in South Asia. The state is working closely with Indian embassies and global institutions while targeting investors in the US, Japan, China, France, Denmark, Taiwan and other key economies for inward investment.

"We have implemented our China+ strategy to garner investment from global and domestic companies across sectors. So far, we have already engaged with 200+ international corporations," a senior UP official said. The China+1 strategy adopted by global corporations aims to diversify manufacturing and supply chains beyond China to insulate long-term business plans.

CHHATTISGARH

Housing board earns record ₹435 cr revenue

R KRISHNA DAS
Raipur, 11 September

The Chhattisgarh Housing Board has earned a record revenue of ₹435 crore in the past six months by selling more than 2,000 properties, said a minister about the state-run organisation that has suffered losses for five years.

Several projects of the board are stranded due to weak demand. The state government allowed the board to offer a One Time Settlement (OTS) scheme that let people clear dues for homes by paying a lump sum. Scheme beneficiaries received discounts of up to 30 per cent for homes.

"The board has earned a record revenue of ₹435 crore by selling 2,230 properties in the last six months, which is more than the revenue earned in the last five years," said O P Choudhary, Chhattisgarh's Finance and Housing Minister. The scheme was a "game-changer" for the board.

According to state government officials, the board had sold an average of 1,387 properties annually in the past five years for around ₹262 crore. Revenue and sales increased almost 60 per cent from March to August 2025 compared to the annual average in the past five years.

Choudhary said that the board's primary aim was to provide safe and quality homes to all. "Now we will work more rapidly towards providing quality-based housing," the minister added.

The board plans to expand its projects and recently got approval for a major loan from the state government. "Our aim is to make Chhattisgarh the leading state of the country in the housing revolution," Anurag Singh Deo, chairman of Chhattisgarh Housing Board.

The first OTS scheme, launched in September 2021, got a modest response. It ran till March 2024 and only 506 properties costing ₹88 crore were sold in three years.

LLOYDS METALS AND ENERGY LIMITED
Regd. Office: Plot No A 1-2, MIDC Area, Ghugus, Chandrapur - 442505
Corp. Office: A-2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013.
CIN: L40300MH1977PLC019594
Phone: +91 22 6291 8111 • Website: www.lloyds.in • Email: investor@lloyds.in

NOTICE TO MEMBERS
100-DAY CAMPAIGN FOR KYC UPGRADE & UNCLAIMED DIVIDENDS - "SAKSHAM NIVESHAK"
Notice is hereby given to the Members of Lloyds Metals and Energy Limited ("the Company") that pursuant to a communication received from the Investor Education and Protection Fund Authority ("IEPFA"), Ministry of Corporate Affairs ("MCA") dated 16th July 2025, the Company has launched a 100-day awareness and outreach campaign titled "Saksham Niveshak", commencing from 28th July 2025 to 6th November 2025.
This initiative aims to assist Members who:
• Have not claimed their dividend(s),
• Have not updated their KYC details,
• Have not registered bank mandates or nominee details, or
• Face any other issues related to unclaimed dividends or shares.
Such Members are advised to immediately contact the Company's Registrar and Transfer Agent (RTA):
Bigshare Services Private Limited,
Office No. S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400093.
Email: investor@bigshareonline.com | Phone: 022-62638200
Alternatively, Members may visit the Company's website at www.lloyds.in for further information.
Members may further note that this campaign has been proactively initiated to **encourage timely updation of KYC, bank mandate, nominee, and contact details, and to facilitate the claiming of unclaimed/unclaimed dividends.** This is crucial to prevent the transfer of such shares and dividend amounts to the Investor Education and Protection Fund (IEPF), as per the applicable provisions of the Companies Act, 2013.
Members may further note that this campaign has been proactively initiated to **encourage timely updation of KYC, bank mandate, nominee, and contact details, and to facilitate the claiming of unclaimed/unclaimed dividends.** This is crucial to prevent the transfer of such shares and dividend amounts to the Investor Education and Protection Fund (IEPF), as per the applicable provisions of the Companies Act, 2013.
For Lloyds Metals and Energy Limited
Sd/- Akshay Vora
Company Secretary
Membership No.: ACS43122
Date: 11th September, 2025
Place: Mumbai

Godrej Industries Limited
CIN: L24241MH1988PLC097781
Registered Office: Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400 079, Maharashtra.
Tel.: 022-2518 8010; Fax: 022-2518 8068
Website: www.godrejindustries.com; Email id: investor@godrejinds.com

NOTICE
Notice is hereby given to the Shareholders of the Godrej Industries Limited that pursuant to the letter dated July 16, 2025, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Investor Education and Protection Fund Authority (IEPFA) has initiated a 100 Days Campaign - "Saksham Niveshak" from July 28, 2025 to November 6, 2025, to reach out to shareholders whose dividend(s) has remained unpaid/unclaimed and whose Know Your Customer (KYC) and other details have not been updated.
In line with this campaign, the Shareholders of Godrej Industries Limited who have unpaid/unclaimed dividend(s) with the Company or whose KYC details, (viz., PAN, Bank account details, contact details, choice of nomination, specimen signature), have not been updated are requested to follow the below procedure:
For shares held in physical form - Download the forms for KYC updation from <https://www.computechsharecap.com/forms-center/> and submit the duly filled and signed forms along with KYC documents to Company's Registrar and Transfer Agent (RTA) i.e. Computech Sharecap Limited, Unit: Godrej Industries Limited, 147, Mahatma Gandhi Road, Opp. Jehangir Art Gallery, Fort, Mumbai - 400 001, Maharashtra.
For shares held in dematerialised form - Update the KYC details with their respective Depository Participant (DP) and submit the self-attested copy of the updated Client Master List to Company's RTA.
The unpaid/unclaimed dividend(s) will be credited to the Shareholder's bank account only after the KYC is updated. Details of unclaimed dividend(s) are available on the website of the Company at <https://www.godrejindustries.com/investors/unclaimed-dividend>. Shareholders may also reach out to the Company at investor@godrejinds.com or helpdesk@computechsharecap.in for any assistance in this regard.
Important Advisory:
As per applicable provisions, if dividends remain unclaimed for a period of 7 (Seven) consecutive years, the dividend amounts, and corresponding base shares (if any) are liable to be transferred to the Investor Education and Protection Fund Authority (IEPFA).
We strongly urge all Shareholders to take prompt action during the campaign period to safeguard their entitlements and ensure compliance with statutory requirements.
By order of the Board of Directors of Godrej Industries Limited
Sd/- Anupama Kamble
Company Secretary & Compliance Officer
(FCS 12730)
Date: September 12, 2025
Place: Mumbai

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES NOR IS IT A PROSPECTUS ANNOUNCEMENT. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY, OUTSIDE INDIA. INITIAL PUBLIC OFFERING OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE BSE LIMITED ("BSE") AND "NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE") AND TOGETHER WITH BSE, THE "STOCK EXCHANGES" IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS").

IVALUE INFOSOLUTIONS LIMITED
Our Company was incorporated as 'iValue Infosolutions Private Limited' at Bengaluru as a private limited company under the Companies Act, 1956 pursuant to a certificate of incorporation dated April 9, 2008, issued by the Registrar of Companies, Karnataka at Bengaluru. Subsequently, our Company was converted from a private limited company into a public limited company pursuant to a special resolution passed in the extraordinary general meeting of our Shareholders held on June 12, 2024 and consequently, the name of our Company was changed to 'iValue Infosolutions Limited', and a fresh certificate of incorporation dated July 8, 2024 was issued by the Registrar of Companies, Central Processing Centre at Gurgaon. For details of changes in the name and registered office address of our Company, see 'History and Certain Corporate Matters' on page 240 of the DRHP.
Registered and Corporate Office: No. 903/1/1, 19th Main Road, 4th Sector, HSR Layout, Bengaluru, 560 102, Karnataka, India
Tel: +91-80-2222 1143; **Contact Person:** Lakshammammi, Company Secretary and Compliance Officer
E-mail: investors@ivalue.co.in; **Website:** www.ivaluegroup.com; **Corporate Identity Number:** U72200KA2008PLC045995

| OUR PROMOTERS: SUNIL KUMAR PILLAI, KRISHNA RAJ SHARMA AND SRINIVASAN SRIRAM | | | | | | | | | | |
|--|--------------------|-----------------------------|------------------------------|-----------------------|-------------------------|-------------------------|-------------------------------------|--|------------------------------------|--|
| This is with reference to the draft red herring prospectus dated September 5, 2024 ("DRHP"), filed by the Company with the Securities and Exchange Board of India ("SEBI"), BSE Limited and National Stock Exchange of India Limited ("NSE", together with BSE, the "Stock Exchanges"), and the advertisements for filing the DRHP published in all editions of Business Standard, an English national daily newspaper, all editions of Business Standard, a Hindi national daily newspaper and Bengaluru edition of Kannada Prabha, a widely circulated Kannada daily newspaper, where the Registered and Corporate Office of the Company is located. Our Company has received an intimation dated September 10, 2025 from our Promoters and Other Selling Shareholders, that they have acquired, in aggregate 1,153,105 Equity Shares from the Investor Selling Shareholder, i.e. Sundara (Mauritius) Limited, by way of secondary sale ("Secondary Sale"). Please also note that the Company has intimated the transfers to the Stock Exchanges in accordance with Regulation 54 of SEBI ICDR Regulations, as applicable. Pursuant to the Inter-Sale Shareholders' Agreement, as amended by the First Amendment Agreement to the Inter-Sale Shareholders' Agreement, the Investor Selling Shareholder, i.e. Sundara (Mauritius) Limited transferred 1,153,105 Equity Shares to the Promoters, Hilda Sunila Pillai, Venkatesh R, Subodh Anchan, Roy Abraham Yohannan, Brijesh Shrivastava, L Nagabushana Reddy, Ran Vijay Pratap Singh, Ravindra Kumar Sankhla and Venkata Naga Swaroop Muvvala, the details of such transfers is as below: | | | | | | | | | | |
| S. No. | Date of transfer | Name of the transferor | Name of the transferee | Nature of transaction | Number of Equity Shares | Nature of consideration | Transfer price per Equity Share (₹) | Percentage of pre-Offer share capital of the Company (on a fully diluted basis)* | Total consideration (₹ in million) | Relationship of transferee with the Company, its Promoters, Promoter Group, Directors, KMPs, Subsidiaries, Group Companies, and the directors and key managerial personnel of the Group Company and Subsidiaries |
| 1. | September 10, 2025 | Sundara (Mauritius) Limited | Sunil Kumar Pillai | Secondary sale | 261,605 | Cash | 84.40 | 0.48 | 22.08 | Promoter, Chairman and Managing Director |
| 2. | | | Krishna Raj Sharma | Secondary sale | 168,766 | Cash | | 0.31 | 14.24 | Promoter, Executive Director |
| 3. | | | Srinivasan Sriram | Secondary sale | 109,539 | Cash | | 0.20 | 9.25 | Promoter |
| 4. | | | Hilda Sunil Pillai | Secondary sale | 129,212 | Cash | | 0.24 | 10.91 | Member of Promoter Group |
| 5. | | | R Venkatesh | Secondary sale | 100,463 | Cash | | 0.19 | 8.48 | Shareholder |
| 6. | | | Subodh Anchan | Secondary sale | 92,352 | Cash | | 0.17 | 7.79 | Shareholder, Chief Business Officer |
| 7. | | | Roy Abraham Yohannan | Secondary sale | 86,663 | Cash | | 0.16 | 7.31 | Shareholder |
| 8. | | | Brijesh Shrivastava | Secondary sale | 55,863 | Cash | | 0.10 | 4.71 | Shareholder, Head – Channel & Focused Accounts' |
| 9. | | | L Nagabushana Reddy | Secondary sale | 40,333 | Cash | | 0.07 | 3.40 | Shareholder, Chief Operating Officer |
| 10. | | | Ran Vijay Pratap Singh | Secondary sale | 40,452 | Cash | | 0.07 | 3.41 | Shareholder |
| 11. | | | Ravindra Kumar Sankhla | Secondary sale | 40,232 | Cash | | 0.07 | 3.40 | Shareholder, Chief Revenue Officer |
| 12. | | | Venkata Naga Swaroop Muvvala | Secondary sale | 27,625 | Cash | | 0.05 | 2.33 | Shareholder, Chief Financial Officer (KMP) |

*Calculated on the basis of (i) total Equity Shares outstanding as on date, (ii) 12,00,460 Equity Shares resulting upon exercise of vested options under the ESOP Schemes.

The above Notice is to be read in conjunction with the DRHP. Please note that this Notice does not purport to, nor does it, reflect all the changes that have occurred from the date of filing of the Draft Red Herring Prospectus and the date of this Notice. Accordingly, this Notice does not include all the changes and/or updates that will be included in the Red Herring Prospectus and the Prospectus. Please note that the information included in the Draft Red Herring Prospectus will be suitably updated, including to the extent updated by way of this Notice, as may be applicable, in the Red Herring Prospectus and the Prospectus. Investors should not rely on the Draft Red Herring Prospectus or this Notice for any investment decision, and should read the Red Herring Prospectus, as and when it is filed with the RoC, SEBI and the Stock Exchanges before making an investment decision with respect to the Offer.

| BOOK RUNNING LEAD MANAGERS | |
|--|---|
| IIFL CAPITAL IIFL Capital Services Limited (formerly known as IIFL Securities Limited) 24th Floor, One Lodha Palace, Senapati Bapat Marg, Lower Parel (West) Mumbai 400 013, Maharashtra, India Tel: + 91 22 4646 4728 E-mail: ivalue ipo@iflcap.com Investor Grievance e-mail: ig.ib@iflcap.com Website: www.iflcap.com SEBI Registration No.: INM000010940 CIN: L99999MH1996PLC132983C | MOTILAL OSWAL INVESTMENT ADVISORS LIMITED Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai 400 025, Maharashtra, India Tel: +91 22 7193 4380 E-mail: ivalueipo@motilaloswal.com Investor Grievance e-mail: moapi@redressa@motilaloswalgroup.co Website: www.motilaloswalgroup.com SEBI Registration No.: INM000011005 CIN: U67190MH2006PLC160583 |

All capitalized terms included in this Notice shall unless the context otherwise requires, have the same meaning as ascribed to them in the DRHP.

For iValue Infosolutions Limited
On behalf of the Board of Directors

Sd/- Lakshammammi
Company Secretary and Compliance Officer

Place: Bengaluru, Karnataka
Date: September 11, 2025

IVALUE INFOSOLUTIONS LIMITED (the "Company") is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and file the DRHP dated September 5, 2024 (the "DRHP") with the RoC. The DRHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, as well as on the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.ivaluegroup.com; and on the websites of the BRLMs, i.e. IIFL Capital Services Limited (formerly known as IIFL Securities Limited) and Motilal Oswal Investment Advisors Limited at www.iflcap.com and www.motilaloswalgroup.com, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see 'Risk Factors' beginning on page 34 of the DRHP and the details set out in the RHP. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges, and should instead rely on the RHP, for making any investment decision. This announcement is not an offer of securities for sale in the United States or elsewhere. This announcement has been prepared for publication in India only and is not for publication or distribution, directly or indirectly, in or into the United States. The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended ("U.S. Securities Act"), or any state securities laws in the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold only outside the United States in "offshore transactions" as defined in, and in reliance on, Regulation S under the U.S. Securities Act and applicable laws of the jurisdictions where such offers and sales occur. Any public offering of securities to be made in the United States will be made by means of a prospectus that may be obtained from the issuer or the selling security holder and that will contain detailed information about the company and management, as well as financial statements. No public offering or sale of securities in the United States is contemplated. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be issued or sold except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

धो-धो पाऊस; महागाईचा धोका

पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पिकांचे नुकसान

❖ दिल्ली, विशेष प्रतिनिधी. भारताच्या अर्थव्यवस्थेचा सुमारे एक पंचमांश भाग शेतीवर अवलंबून आहे आणि शेती मोठ्या प्रमाणात चांगल्या मान्सूनवर अवलंबून आहे. या वर्षी चांगली सुरुवात झाली. लवकर मान्सून आणि मुसळधार पावसामुळे खरीप पिकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले. परंतु लवकरच परिस्थिती बिकट झाली, जेव्हा मुसळधार पावसामुळे शेतीप्रधान राज्यांवर वाईट परिणाम झाला. आकडेवारीवरून असे दिसून येते की, प्रमुख कृषी राज्यांपैकी, अलिकडच्या आठवड्यात पंजाब, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश सर्वाधिक प्रभावित झाले.

सर्व पिकांवर परिणाम होईल

भारताच्या एकूण धान्य उत्पादनात पंजाबचा वाटा सुमारे ११% आहे. क्रिस्लिल इंडिलेक्सच्या अहवालांनुसार, राज्यात ऊस आणि भात उत्पादनात १०% पर्यंत आणि कापूस आणि फुलकोबीमध्ये १०% पेक्षा जास्त नुकसान होऊ शकते. इतर राज्यांमध्येही अतिवृष्टीमुळे भात, कापूस, टोमॅटो, कांदा, ज्वारी आणि बाजरी यासारख्या पिकांच्या उत्पादनाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या १० वर्षात -१४% ते १०% पावसाच्या विचलनामुळे पेरणी, उत्पादन आणि किंमतीवर परिणाम झाला आहे.

शेअर

बीएसई | ८१,५४८.७३ (▲ १२३.५८)

निफ्टी | २५,००५.१० (▲ ३२.४०)

सोने स्टॅण्डर्ड (10 ग्रॅम) | नगपूर १,०९,३००(▼) सोने चांदी | मुंबई १,०९,२००(▼)

चांदी (प्रतिकिग्रा) | नगपूर १,२५,२००(▼) मुंबई १,२४,२००(▼)

₹/डॉलर (प्रतिडॉलर) | ८८.४७

कच्चे तेल | ६७.२८

QUICK NEWS

सेबीच्या संचालक मंडळाची आज बैठक


मुंबई. बाजार नियामक सेबीचे संचालक मंडळ शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत अनेक महत्वाच्या सुधारणा प्रस्तावांवर विचार करू शकते. यामध्ये मोठ्या कंपन्यांसाठी आयपीओ अटी रिथिल्ल करणे आणि किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग मिळविण्यासाठी वेळ मर्यादा वाढवणे यासारख्या प्रस्तावांचा समावेश आहे. सुत्रांनी गुप्तवारी ही माहिती दिली. सेबीचे अध्यक्ष गुहेन कांत पांडे यांच्या कार्यकाळाची ही तिसरी बोर्ड बैठक असेल.

संतप्त राहुल गांधींचा रायबरेलीच्या डीएमला सवाल खासदार निधीत ‘ई का बा’

❖ लखनौ/रायबरेली, नवराष्ट्र ब्यूरो. रायबरेलीचे काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या संसदीय मंदारसंघात खासदार निधी खर्च करण्यास होत असलेल्या विरलंबाबाबत तसेच त्याची माहिती सार्वजनिक न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी या मुद्यावर रायबरेलीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना (डीएम) पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी नाराजी व्यक्त करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राहुल गांधी सध्या त्यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. जिथे लोकांनी त्यांच्या खासदार निधीतून होणाऱ्या कामांना विरलंब होत असल्याची तक्रार केली होती. याशिवाय, त्यांना यासंबंधी कोणतीही माहिती मिळत नसल्याचे सांगितले. यासंदर्भात राहुल गांधींनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, त्यांच्या खासदार निधीतून



१ सप्टेंबरपर्यंत राज्यातील पावसाचे प्रमाण १०.८% अधिक होती.



असामान्य पावसामुळे महागाई वाढण्याचा धोका आहे, कारण ग्रामीण कुटुंबांचा ४७% खर्च आणि शहरी कुटुंबांचा ४०% खर्च अन्नावर आहे. यावेळी खरीप हंगामाची सुरुवात चांगली झाली. ५

| अतिवृष्टीमुळे राज्यांमध्ये नुकसान | | |
|-----------------------------------|-----------------------------------|-------------------------------------|
| राज्य | १०% पेक्षा कमी नुकसान झालेले पिके | १०% पेक्षा जास्त नुकसान झालेले पिके |
| पंजाब | ऊस, भात, पेरू | कापूस आणि कोबी |
| हरयाणा | भात आणि टोमॅटो | |
| राजस्थान | बाजरी | ज्वारी, हिरवी मूग व उडद |
| उत्तर प्रदेश | | हिरवी मूग आणि उडद |
| कर्नाटक | मसूर | हिरवी मूग आणि उडद |
| तेलंगणा | कांदा, लोकी आणि टोमॅटो | |
| | कापूस | |

पावसाच्या पद्धतीचाही परिणाम होतो

गेल्या दशकात, भारतात बहुतेकदा सामान्यपेक्षा जास्त किंवा सामान्यपेक्षा कमी मान्सून पडला आहे. सामान्य पाऊस फक्त दोन वर्षात नोंदवला गेला. तज्ज्ञांनी याला हवामान बदलाचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. सामान्यपेक्षा कमी आणि सामान्यपेक्षा जास्त पाऊस दोन्ही अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करतात, परंतु सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या वर्षांमध्ये व्यापक नुकसान इतके स्पष्ट नाही. आकडेवारीवरून असे दिसून येते की सामान्य आणि सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या वर्षांमध्ये काही उत्पादन मजबूत राहिले, तर सामान्यपेक्षा कमी पाऊस पडणाऱ्या वर्षांमध्ये वाढ कमकुवत होती (काही अपवाद वगळता). २०२४-२५ मध्ये, दीर्घकालीन सरासरीच्या १०८% पाऊस पडूनही, कृषी उत्पादन ४.६% ने वाढले. तथापि, पावसाचे वितरण देखील महत्वाचे आहे.

सप्टेंबरपर्यंत पेरणी सामान्यपेक्षा ०.८% जास्त होती. धान्यांमध्ये, भात पेरणी सामान्यपेक्षा ८.७% जास्त होती. परंतु, ऑक्टोबरमध्ये कापणी होईपर्यंत धोका कायम आहे. येत्या काही महिन्यांत

दूध स्वस्त होणार नाही, अमूलने सांगितले सत्य



दिल्ली. ४०० वस्तूवरील जीएसटी दर कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर, सोशल मीडिया आणि काही माध्यमांवर असे दावे केले जात होते की २२ सप्टेंबरपासून पॅक केलेल्या दुधाच्या किमती प्रति लिटर ३-४ रुपयांनी कमी होऊ शकतात. या वृत्तांतत असे म्हटले होते. अमूल आणि मदर डेअरीसारख्या कंपन्या दूध स्वस्त करतील, परंतु अमूलने हे वृत्त पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की पाउच दुधावर आधीच शुन्य टक्के जीएसटी आहे, त्यामुळे त्याच्या किमतीत कोणतीही बदल होणार नाही. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाचे एमडी जयन मेहता यांनी स्पष्ट केले की, (अल्ट्रा-हाय टेम्परेचर) दुधावरील करात बदल करण्यात आला आहे. आता त्यावरील जीएसटी ५% वरून ०% पर्यंत कमी करण्यात आला आहे. टेद्रा पॅकमधील फक्त यूपचटी दूध स्वस्त होईल, दरोज वापरल्या जाणाऱ्या पाउच दूधाचे नाही. सर्व सूक्ष्मजीवांना मारण्यासाठी यूपचटी दूध काही सेकंदांसाठी १३५८ पर्यंत गरम केले जाते.

धतकादायक ● आर्थिक वर्ष २५ मध्ये १०% वाढून आकडा ७३० अब्ज डॉलर्स

देशावर ६४ लाख कोटींचे कर्ज

❖ दिल्ली. कर्ज घेणे आणि जबाबदारी फक्त सामान्य माणसावर आहे असे नाही. मोठ्या कंपन्यांपासून ते सरकारपर्यंत कर्ज देखील आहे. भारत सरकारचे एकूण परकीय कर्ज २०२५ च्या आर्थिक वर्षात १० टक्क्यांहून अधिक वाढून ७३० अब्ज डॉलर्स (६,४४,७१,९१,३१,८९,००० रुपये) झाले आहे. खरं तर, अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस, भारताचे परकीय कर्ज १० टक्क्यांहून अधिक वाढून ७३० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाले आहे. कर्ज-जीडीपी गुणोत्तर ६० बेसिस पॉइंट्सने

सेन्सेक्स १२४नी वधारला निफ्टीने ७व्या दिवशी २५,०००चा टप्पा ओलांडला

मुंबई, वृत्तसंस्था. गुरुवारी स्थानिक शेअर बाजार तेजीत राहिला आणि बीएसई सेन्सेक्स १२४ अंकांनी नफ्यात होता, तर एनएसई निफ्टीने २५,००० अंकांचा टप्पा ओलांडला.अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून पॉलिसी रेटमध्ये कपात होण्याची अपेक्षा असताना जागतिक बाजारात वाढ झाल्याने देशांतर्गत शेअर बाजार नफ्यात राहिले. ३० शेअर्सचा सेन्सेक्स सलग चौथ्या दिवशी वाढला आणि १२३.५८ अंकांनी किंवा ०.१५ टक्क्यांनी वाढून ८१,५४८.७३ अंकांवर बंद झाला. व्यापारादरम्यान एका टप्प्यावर तो २१७.०७ अंकांवर पोहोचला होता. ५० शेअर्सचा एनएसई निफ्टी सलग सातव्या ट्रेडिंग सत्रात वाढला आणि २५,००५.५० अंकांच्या जवळपास तीन आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला, जो ३२.४० अंकांनी किंवा ०.१३ टक्क्यांनी वाढला. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये एनटीपीसी, अँक्सिस बँक, पॉवर ग्रिड, भारती एअरटेल, इटरनल आणि सन फार्मा हे प्रमुख वाढलेले शेअर्स होते. दुसरीकडे, इन्फोसिस, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट आणि हिंदुस्तान युनिफिल्डर हे तोट्यात होते. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार,



दिशी बाजार : इतर आशियाई बाजारपेठांमध्ये, दक्षिण कोरियाचे कोसपी, जपानचे निक्केई आणि चीनचे शांग्हाय कंपोझिट सकारात्मक क्षेत्रात होते, तर हाँगकाँगचे हँग सँग लाल रंगात होते. दुपारच्या व्यवहारात प्रमुख युरोपीय बाजारपेठांमध्ये वाढ झाली. अमेरिकन बाजार संमिश्र नोटवर बंद झाले. **तेल :** जागतिक तेल बेवमार्क ब्रेंट कूड ०.२४ टक्क्यांनी घसरून डॉलर ६७.२८ प्रति बॅरेलवर आला. **रुपया :** ऑगस्टक परकीय चलन बाजारात रुपया ३३ पैशांनी घसरून ८८.४४ (नातपुरता) प्रति डॉलर या सर्वकालीन नोंदीची पातळीवर पोहोचला. **बुधवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी** (एफआयएम) ११,६१९ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. तथापि, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयएम) गेल्या दिवशी ५,००४.२९ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.



संस्थाने अहवालात काय म्हटले आहे की वेगवेगळ्या देशांच्या दृष्टिकोनातून भारताचे परकीय कर्ज माफक आहे. कर्जाशी संबंधित विविध निर्देशकांच्या बाबतीत भारताची स्थिती कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या गटापेक्षा आणि त्यापेकी अनेक देशांपेक्षा चांगली आहे. भारतीय रुपया आणि इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरच्या मुल्यात वाढ झाल्यामुळे मूल्यांकन परिणाम डॉलर ५.३ अब्ज होता. परदेशी कर्ज घेण्याच्या बाबतीत गैर-वित्तीय कंपन्या आघाडीवर होत्या.

‘विकसित भारता’कडे देशाची वाटचाल:पीएम

❖ दिल्ली, वृत्तसंस्था. देश ‘विकसित भारताच्या’ दृष्टिकोनाकडे वाटचाल करत आहे आणि यासाठी सरकार आणि ऑटोमोबाईल उद्योगाने संपूर्ण उत्पादन मूल्य साखळीत ‘खरे स्वावलंबन’ साध्य करण्यासाठी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या वार्षिक परिषदेला लेखी भाषणात मोदी म्हणाले की, भारत हरित आणि स्मार्ट वाहतुकीत जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत असल्याने, गुंतवणूक आणि सहकार्याच्या प्रचंड संधी निर्माण होत आहेत. सियामचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी पंतप्रधानांचा संदेश वाचला. त्यांच्या संदेशात, पंतप्रधान म्हणाले की, अर्थव्यवस्थेचा प्रमुख

चालक असलेल्या ऑटोमोबाईल उद्योगाने वाहतूक आणि जीवनमानात लक्षणीय सुधारणा केली आहे आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा प्रणेत आहे. मोदी म्हणाले की, देश हरित आणि स्मार्ट वाहतुकीत जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत असताना, गुंतवणूक आणि सहकार्याच्या संधी वाढत आहेत. विकसित भारत या दृष्टिकोनाकडे वाटचाल करत असताना, संपूर्ण वाहन उत्पादन मूल्य साखळीत खऱ्या अर्थाने स्वावलंबी होण्यासाठी सरकार आणि उद्योगाने एकत्र काम करणे महत्वाचे आहे. ऑटोमोबाईल उद्योगाने जीवनमानात लक्षणीय सुधारणा केली आहे. मेक इन इंडिया उपक्रमाला हा अद्भुत वाट आहे. जगामुळे भारतीय उत्पादनात जागतिक विश्वास वाढला आहे.

११ स्टार्टअप्स बनले युनिकॉर्न ड्रीम११ सह ४ स्टार्टअप्स यादीतून बाहेर पडले

❖ मुंबई, वृत्तसंस्था. २०२५ मध्ये, भारतातील ११ नवीन स्टार्टअप्स युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाले आहेत. यामुळे त्यांची एकूण संख्या ७३ झाली आहे. एएसके प्रायव्हेट वेल्थ हुरुन इंडिया युनिकॉर्न आणि प्युचर युनिकॉर्न रिपोर्ट २०२५ मध्ये असे म्हटले आहे. देशातील नवीन युनिकॉर्नमध्ये एआय.टेक, नवी टेक्नालॉजीस, रॅपिडो, नेत्रेदन, जम्बोतेल आदींचा समावेश आहे. अहवालांनुसार, भारतातील स्टार्टअप इकोसिस्टममध्ये अनेक गुंतवणूकदारांकडून निधी क्रियाकलाप दिसून आला. पीक एक्स्क्विटी पॉर्टफोलिओ ४२ स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करून सर्वात मोठा गुंतवणूकदार म्हणून उदयास आला. अहवालात शेरोधा सर्वात मोल्यान युनिकॉर्न म्हणून नोंदवले गेले. त्याचे मूल्य सुमारे \$८.२ अब्ज इतके अंदाजे आहे. रेझप्रे आणि लेन्सकार्टचे मूल्य डॉलर ७.५ अब्ज इतके होते आणि ग्रीवचे मूल्य डॉलर ७ अब्ज इतके होते. या कंपन्या एकत्रितपणे २,०६,००० हून अधिक लोकांना रोजगार देतात. त्यापैकी लेन्सकार्ट, ऑफबिझनेस आणि फिजिकलवा हे

उज्जीवन फायनान्सचे कर्जपुस्तक सादर

मुंबई. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने २०२३ या आर्थिक वर्षापर्यंत १ लाख कोटींच्या एकूण कर्जपुस्तकाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपला धोरणात्मक आराखडा जाहीर केला आहे. २०१९ मध्ये स्मॉल फायनान्स बँक म्हणून कामकाज सुरू झाल्यापासून झालेल्या प्रगतीचा पायावर हा आराखडा उभा आहे. ठेवींचा भक्कम पाया वाढवणे, कर्जउत्पादनांच्या श्रेणींचा विस्तार करणे हा उद्देश आहे.



रशियाकडून भारताला होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा वाढला

दिल्ली, वृत्तसंस्था. पाश्चात्य देशांकडून निर्र्बाध असूनही, सप्टेंबरच्या सुरुवातीपासून भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे सुरू ठेवले आहे. जागतिक शिपिंग डेटा आणि विश्लेषण प्रदात्या केप्लरच्या मते, सप्टेंबरच्या पहिल्या नऊ दिवसांत भारताने रशियाकडून दरोज सरासरी १५.५ लाख बॅरेल तेल खरेदी केले. ऑगस्टमध्ये हा आकडा १४.९ लाख बॅरेल प्रतिदिन होता. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन

भारतीय वंशाचे भट्ट अमेरिकन अब्जाधीशांच्या यादीत

❖ ह्युस्टन, वृत्तसंस्था. कमिशन-मुक्त ट्रेडिंग प्लॅटफॉर्म रॉबिनहूडचे सह-संस्थापक आणि भारतीय-अमेरिकन उद्योजक बैजू भट्ट यांचा २०२५ च्या फोर्ब्स ४०० यादीत अमेरिकेतील १० सर्वोत्तम तरुण अब्जाधीशांमध्ये समावेश करण्यात आला आहे. भट्ट (४०) यांचे प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवणारे भारतीय वंशाचे एकमेव व्यक्ती आहेत. सोशल मीडिया कंपनी मेटाच्या मार्क झुकरबर्ग सारख्या टेक दिग्गजांसह त्यांचा फोर्ब्स ४०० यादीत समावेश करण्यात आला आहे. भट्ट यांची एकूण अंदाजे संपत्ती सहा ते सात अब्ज अमेरिकन

डॉलर्सच्या दरम्यान आहे, जी प्रामुख्याने रॉबिनहूडमधील त्यांच्या जवळजवळ सहा टक्के हिस्सेदारीवर आधारित आहे. भट्ट यांचे पालक गुजरात राज्यातून अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यात स्थायिक झाले होते. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून भौतिकशास्त्र आणि गणितात उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर, २०१३ मध्ये त्यांनी व्हाड टेनेक यांच्यासोबत रॉबिनहूडची स्थापना केली. या प्लॅटफॉर्मने अमेरिकेतील किरकोळ गुंतवणुकीचा चेहरामोहरा बदलला आहे, कमिशन-मुक्त व्यापार आणि चांगल्या बचत संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

क्रिप्टोकॉर्न्सी: पूर्णपणे नियंत्रित कायदा बनविला जाणार नाही

दिल्ली. भारत सरकार क्रिप्टोकॉर्न्सीबाबत असा कायदा करण्याच्या बाजूने नाही जो त्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवे. त्याऐवजी, सरकार अंशतः नियंत्रण ठेवण्याची योजना आखत आहे, कारण त्यांचा असा विश्वास आहे की देशाच्या मुख्य प्रवाहातील आर्थिक व्यवस्थेत या डिजिटल मालमत्तेचा समावेश केल्याने मोठे धोके निर्माण होऊ शकतात. सरकारी दस्तऐवजांचा हवाला देत एका अहवालात माहिती देण्यात आली आहे. अहवालांनुसार, या दस्तऐवजात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सल्ल्याचा उल्लेख आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की केवळ नियमांद्वारे क्रिप्टोकॉर्न्सीशी संबंधित जोखीम थांबवणे खरोखर कठीण होईल.

Jalgaon City Municipal Corporation, Jalgaon
E-Tender Notice No. 49/2025-2026
Digitization of Official Documents according to A, B, C, D classification and implementation of customized Digital Document Management System (DDMS) at Jalgaon City Municipal Corporation, Jalgaon.
Tender Id 2025_JCMCJ_1217454_1
<https://mahatenders.gov.in>
Contact: 0257-2222261 to 65.
नं. भांडार/१०२/२०२५-२६
Sd/-
Dy. Commissioner, JCMC, Jalgaon

LLOYDS METALS
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड
नॉंक्लिफ्ट कार्यालय: प्लॉट क्र. ए १-२, एमआरडीसी एरिया, धूम, चंद्र- ४४२५०५.
कॉर्पोरेट कार्यालय: ए-२, दुसरा मजला, मधु इस्टेट, भांडांग बुध्कर मार्ग, लोअर फेल (पश्चिम), मुंबई- ४०००१३.
सीआयएस् : L40300MH1977PLC019594
दूरध्वनी: +९१ २२ ६२९१ ८१९१ ● वेबसाइट: www.lloyds.in ● ईमेल: investor@lloyds.in
सभासदांना सूचना
केवायसी तपशील व दवाबर्हिह लक्षाभांशकरीता १०० दिवसांची मोहीम - "सक्षम निवेशक"
या सूचनांद्वारे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड ("कंपनी") या सभासदांना सूचित करण्यात येते की, गुंतवणूकदार मिश्रण व संरक्षण निधी प्राधिकारी ("आयएफपीएफ"), कॉर्पोरेट कामकाज मंडळ ("एमसीएफ"), आयएनएसआर डि. १६.०१.२०२५ रोजी प्राप्त झालेल्या घातुमार्ग, कंपन्या "सक्षम निवेशक" नावाची १०० दिवसांची जनगणना व संदर्भ मोहीम सुरू केली आहे. सदर मोहीम २८ जुलै २०२५ पासून ते ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू राहील.
ही मोहीम खालील सभासदांना मदत करण्यासाठी आहे:
● ज्यांनी त्यांच्या लक्षाभांशा ठावू केल्या नाहीत,
● ज्यांनी त्यांचे केवायसी तपशील अद्ययावत केलेले नाहीत,
● ज्यांनी बँक मॅनेटर्स व नामांकन तपशील नोंदवलेली नाहीत, किंवा
● ज्यांना दवाबर्हिह लक्षाभं व रेअर्ससंदर्भात काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
असा सभासदांनी वृत्तिरत कंपन्यांने रजिस्ट्रार व ट्रान्झॅक् एजंट (आयटीए) यांना संदर्भ साधायचा :
विशेष अर्थसंस्थेस प्रायव्हेट लिमिटेड
कायदा क्र. १९८२, ६ वा नवव्या, निव्वळ निव्वळ निव्वळ, आयएनएसआर डि. १६.०१.२०२५ रोजी प्राप्त झालेल्या घातुमार्ग, कंपन्या "सक्षम निवेशक" नावाची १०० दिवसांची जनगणना व संदर्भ मोहीम सुरू केली आहे. सदर मोहीम २८ जुलै २०२५ पासून ते ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू राहील.
ही मोहीम खालील सभासदांना मदत करण्यासाठी आहे:
● ज्यांनी त्यांच्या लक्षाभांशा ठावू केल्या नाहीत,
● ज्यांनी बँक मॅनेटर्स व नामांकन तपशील नोंदवलेली नाहीत, किंवा
● ज्यांना दवाबर्हिह लक्षाभं व रेअर्ससंदर्भात काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
असा सभासदांनी वृत्तिरत कंपन्यांने रजिस्ट्रार व ट्रान्झॅक् एजंट (आयटीए) यांना संदर्भ साधायचा :
विशेष अर्थसंस्थेस प्रायव्हेट लिमिटेड
कायदा क्र. १९८२, ६ वा नवव्या, निव्वळ निव्वळ निव्वळ, आयएनएसआर डि. १६.०१.२०२५ रोजी प्राप्त झालेल्या घातुमार्ग, कंपन्या "सक्षम निवेशक" नावाची १०० दिवसांची जनगणना व संदर्भ मोहीम सुरू केली आहे. सदर मोहीम २८ जुलै २०२५ पासून ते ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू राहील.
ही मोहीम खालील सभासदांना मदत करण्यासाठी आहे:
● ज्यांनी त्यांच्या लक्षाभांशा ठावू केल्या नाहीत,
● ज्यांनी बँक मॅनेटर्स व नामांकन तपशील नोंदवलेली नाहीत, किंवा
● ज्यांना दवाबर्हिह लक्षाभं व रेअर्ससंदर्भात काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
असा सभासदांनी वृत्तिरत कंपन्यांने रजिस्ट्रार व ट्रान्झॅक् एजंट (आयटीए) यांना संदर्भ साधायचा :
विशेष अर्थसंस्थेस प्रायव्हेट लिमिटेड
कायदा क्र. १९८२, ६ वा नवव्या, निव्वळ निव्वळ निव्वळ, आयएनएसआर डि. १६.०१.२०२५ रोजी प्राप्त झालेल्या घातुमार्ग, कंपन्या "सक्षम निवेशक" नावाची १०० दिवसांची जनगणना व संदर्भ मोहीम सुरू केली आहे. सदर मोहीम २८ जुलै २०२५ पासून ते ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू राहील.
ही मोहीम खालील सभासदांना मदत करण्यासाठी आहे:
● ज्यांनी त्यांच्या लक्षाभांशा ठावू केल्या नाहीत,
● ज्यांनी बँक मॅनेटर्स व नामांकन तपशील नोंदवलेली नाहीत, किंवा
● ज्यांना दवाबर्हिह लक्षाभं व रेअर्ससंदर्भात काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
असा सभासदांनी वृत्तिरत कंपन्यांने रजिस्ट्रार व ट्रान्झॅक् एजंट (आयटीए) यांना संदर्भ साधायचा :
विशेष अर्थसंस्थेस प्रायव्हेट लिमिटेड
कायदा क्र. १९८२, ६ वा नवव्या, निव्वळ निव्वळ निव्वळ, आयएनएसआर डि. १६.०१.२०२५ रोजी प्राप्त झालेल्या घातुमार्ग, कंपन्या "सक्षम निवेशक" नावाची १०० दिवसांची जनगणना व संदर्भ मोहीम सुरू केली आहे. सदर मोहीम २८ जुलै २०२५ पासून ते ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू राहील.
ही मोहीम खालील सभासदांना मदत करण्यासाठी आहे:
● ज्यांनी त्यांच्या लक्षाभांशा ठावू केल्या नाहीत,
● ज्यांनी बँक मॅनेटर्स व नामांकन तपशील नोंदवलेली नाहीत, किंवा
● ज्यांना दवाबर्हिह लक्षाभं व रेअर्ससंदर्भात काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
असा सभासदांनी वृत्तिरत कंपन्यांने रजिस्ट्रार व ट्रान्झॅक् एजंट (आयटीए) यांना संदर्भ साधायचा :
विशेष अर्थसंस्थेस प्रायव्हेट लिमिटेड
कायदा क्र. १९८२, ६ वा नवव्या, निव्वळ निव्वळ निव्वळ, आयएनएसआर डि. १६.०१.२०२५ रोजी प्राप्त झालेल्या घातुमार्ग, कंपन्या "सक्षम निवेशक" नावाची १०० दिवसांची जनगणना व संदर्भ मोहीम सुरू केली आहे. सदर मोहीम २८ जुलै २०२५ पासून ते ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू राहील.
ही मोहीम खालील सभासदांना मदत करण्यासाठी आहे:
● ज्यांनी त्यांच्या लक्षाभांशा ठावू केल्या नाहीत,
● ज्यांनी बँक मॅनेटर्स व नामांकन तपशील नोंदवलेली नाहीत, किंवा
● ज्यांना दवाबर्हिह लक्षाभं व रेअर्ससंदर्भात काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
असा सभासदांनी वृत्तिरत कंपन्यांने रजिस्ट्रार व ट्रान्झॅक् एजंट (आयटीए) यांना संदर्भ साधायचा :
विशेष अर्थसंस्थेस प्रायव्हेट लिमिटेड
कायदा क्र. १९८२, ६ वा नवव्या, निव्वळ निव्वळ निव्वळ, आयएनएसआर डि. १६.०१.२०२५ रोजी प्राप्त झालेल्या घातुमार्ग, कंपन्या "सक्षम निवेशक" नावाची १०० दिवसांची जनगणना व संदर्भ मोहीम सुरू केली आहे. सदर मोहीम २८ जुलै २०२५ पासून ते ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू राहील.
ही मोहीम खालील सभासदांना मदत करण्यासाठी आहे:
● ज्यांनी त्यांच्या लक्षाभांशा ठावू केल्या नाहीत,
● ज्यांनी बँक मॅनेटर्स व नामांकन तपशील नोंदवलेली नाहीत, किंवा
● ज्यांना दवाबर्हिह लक्षाभं व रेअर्ससंदर्भात काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
असा सभासदांनी वृत्तिरत कंपन्यांने रजिस्ट्रार व ट्रान्झॅक् एजंट (आयटीए) यांना संदर्भ साधायचा :
विशेष अर्थसंस्थेस प्रायव्हेट लिमिटेड
कायदा क्र. १९८२, ६ वा नवव्या, निव्वळ निव्वळ निव्वळ, आयएनएसआर डि. १६.०१.२०२५ रोजी प्राप्त झालेल्या घातुमार्ग, कंपन्या "सक्षम निवेशक" नावाची १०० दिवसांची जनगणना व संदर्भ मोहीम सुरू केली आहे. सदर मोहीम २८ जुलै २०२५ पासून ते ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू राहील.
ही मोहीम खालील सभासदांना मदत करण्यासाठी आहे:
● ज्यांनी त्यांच्या लक्षाभांशा ठावू केल्या नाहीत,
● ज्यांनी बँक मॅनेटर्स व नामांकन तपशील नोंदवलेली नाहीत, किंवा
● ज्यांना दवाबर्हिह लक्षाभं व रेअर्ससंदर्भात काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
असा सभासदांनी वृत्तिरत कंपन्यांने रजिस्ट्रार व ट्रान्झॅक् एजंट (आयटीए) यांना संदर्भ साधायचा :
विशेष अर्थसंस्थेस प्रायव्हेट लिमिटेड
कायदा क्र. १९८२, ६ वा नवव्या, निव्वळ निव्वळ निव्वळ, आयएनएसआर डि. १६.०१.२०२५ रोजी प्राप्त झालेल्या घातुमार्ग, कंपन्या "सक्षम निवेशक" नावाची १०० दिवसांची जनगणना व संदर्भ मोहीम सुरू केली आहे. सदर मोहीम २८ जुलै २०२५ पासून ते ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू राहील.
ही मोहीम खालील सभासदांना मदत करण्यासाठी आहे:
● ज्यांनी त्यांच्या लक्षाभांशा ठावू केल्या नाहीत,
● ज्यांनी बँक मॅनेटर्स व नामांकन तपशील नोंदवलेली नाहीत, किंवा
● ज्यांना दवाबर्हिह लक्षाभं व रेअर्ससंदर्भात काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
असा सभासदांनी वृत्तिरत कंपन्यांने रजिस्ट्रार व ट्रान्झॅक् एजंट (आयटीए) यांना संदर्भ साधायचा :
विशेष अर्थसंस्थेस प्रायव्हेट लिमिटेड
कायदा क्र. १९८२, ६ वा नवव